

कामगार आयुक्त, मुंबई यांच्या  
आस्थापनेवरील सहायक कामगार  
आयुक्त, (गट-अ) या संवर्गातील  
अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदलीबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, उर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बदली-२०२२/प्र.क्र.२६७/कामगार-८  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
तारीख: ३१ जानेवारी, २०२३.

**वाचा -**

- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
- २) शासन निर्णय क्र.बदली-२०१४/प्र.क्र.७२/कामगार-८, दि.२८.०४.२०१४
- ३) शासन निर्णय क्र.बदली-२०१४/प्र.क्र.३९५/कामगार-८, दि.२६.०२.२०१५
- ४) सामान्य प्रशासन विभाग, पत्र क्रमांक: एसआरव्ही-२०२२/प्र.क्र.२९/कार्या.१२, दि.२३.०५.२०२२
- ५) सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रकपत्र क्रमांक: एसआरव्ही-२०१४/मुस-३४/प्र.क्र.३७९/कार्या.१२, दि.२९.०५.२०१५

**शासन निर्णय-**

कामगार आयुक्त, यांच्या आस्थापनेवरील सहायक कामगार आयुक्त, गट-अ संवर्गातील खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदली करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिका-यांचे नाव	सध्याचे कार्यरत ठिकाण	बदली नंतर पदस्थापनेचे ठिकाण	शेरा
१.	श्री.विशाल वि. घोडके	सहायक कामगार आयुक्त, पुणे	सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर	विनंतीवरून रिक्त पदावर बदली करण्यात येत आहे.
२.	श्रीमती जा.मा.भोईटे	सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर	सहायक कामगार आयुक्त, इचलकरंजी	विनंतीवरून रिक्त पदावर बदली करण्यात येत आहे.
३.	श्री. कैलास ल.मुजमुले	सहायक कामगार आयुक्त, मुंबई उपनगर	सहायक कामगार आयुक्त, पुणे	श्री.घोडके, सहायक कामगार आयुक्त यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

२. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्विकारावा.

३. "महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५" मधील कलम ४ (४)(दोन) व ४ (५) तरतूदीन्वये सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या बदल्या करण्यात येत आहेत.

४. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची विनंती बदली असल्याने पदस्थापनेच्या पदावर होण्यासाठी पदग्रहण अवधी, प्रवासभत्ता तसेच इतर प्रवासभत्ता व इतर अनुषंगिक अनुज्ञेय नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०१३११६१७३४७०१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दिपक पोकळे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
२. मा. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
३. कामगार आयुक्त, कामगार भवन, ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पुर्व), मुंबई
४. अपर कामगार आयुक्त, कोकण विभाग, मुंबई/पुणे/नागपूर.
५. कामगार उप आयुक्त (प्रशासन), मुंबई
६. कामगार उप आयुक्त, औरंगाबाद/ ठाणे/ रायगड/पुणे/पालघर/नाशिक/अमरावती
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१०. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
११. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
१२. संबंधित अधिकारी
१३. निवडनस्ती/कामगार-८.